

Time of Completion	Date of dropping	Date of Opening
06 Months	12.09.12	14.09.12

1 Tender forms are available from the office of CAO/Con/EC Rly, Mahendrughat, Patna on production of demand draft from any Nationalized/Scheduled Bank in favour of FA & CAO/Con/EC Rly., Mahendrughat, Patna or money receipt issued by the Divisional Cashier, Sonpur/Danapur Division for the cost of tender document mentioned above between 10.00 Hrs. to 16.00 Hrs. on any working day from 10.08.2012 to 11.09.2012. In case any tenderer wishes to obtain the tender document by post Rs 500/- (Five Hundred) extra should be sent by demand draft in favour of FA & CAO/Con/EC Rly, Mahendrughat Patna.

2. Tender can be dropped in prescribed tender boxes placed in offices of the CAO/Con/EC Rly., Mahendrughat, Patna, CAO/Con/Northern Railway, Kashmere Gate, Delhi, Dy. CE/Con/Barkakana (for SI. No. 1 only) and Dy. CE/Con/Dhanbad (for SI. No. 3 only) up to 12.00 hrs on the date of dropping i.e. 12.09.12 and tender will be opened at 12.30 Hrs on 14.09.12 in the office of CAO/Con/ECR/Mahendrughat/Patna only in presence of representative of tenderers, present at the time of opening of the tender. If the office is closed on the stipulated date and time due to some unforeseen holiday, tender will be dropped/opened on the next working day at the same place & time. Tender can also be sent to chief Admn. Officer, EC Rly, Mahendrughat, Patna-4 by registered post/speed post/courier service to reach before 12.00 Hrs. of the date of dropping.

However, Rly. will not be responsible for non receipt or delayed receipt of such tenders.

3. The tender must be submitted with proper amount of Earnest Money in favour of FA & CAO/Con/ECR, Mahendrughat, Patna. Tender without proper Earnest Money will be summarily rejected. The tender form is not transferable.

4. Detailed tender notice, Eligibility criteria, terms and conditions are available at Govt. of India Website <http://www.tenders.gov.in> or <http://www.ecr.indianrailways.gov.in> and Notice board of Construction Office at Mahendrughat, Patna, Dy. CE/Con/Barkakana and Dy. CE/Con/Dhanbad.

PR/ES/CON/T/135 Chief Administrative officer/Con, ECR/MHX, Patna

**Wait, watch & then cross Unmanned Railway Crossing**

**FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED**  
(Formerly Known as Sanjay Leasing Limited)  
Regd. Office : Office No.114, 11th Floor, Mittal Chambers, Opposite INOX Theatre, Nariman Point, Mumbai 400021.

**Un-Audited Financial Results for the Quarter ended on 30.06.2012**  
**PART I**  
Rs. in Lacs. (Except EPS & No. of Shares)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2012 Unaudited	31.03.2012 Unaudited	30.06.2011 Unaudited	31.03.2012 Audited
1	<b>Income from operations</b>				
	(a) Net Sales/Income from Operations (Net of excise duty)	2.14	4.73	1.90	10.45
	(b) Other Operating Income	-	-	-	-
	<b>Total Income from operations (net)</b>	<b>2.14</b>	<b>4.73</b>	<b>1.90</b>	<b>10.45</b>
2	<b>Expenses</b>				
	(a) Cost of materials consumed	-	-	-	-
	(b) Purchase of stock in trade	-	-	-	-
	(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade	-	-	-	-
	(d) Employees benefit expenses	4.68	4.54	1.39	10.75
	(e) Depreciation and amortisation expenses	0.05	0.13	0.03	0.26
	(f) Legal and Professional fees	2.05	7.08	3.58	14.74
	(g) Regulatory Fees & Charges	1.96	3.36	5.25	9.37
	(f) Other expenses (Any item exceeding 10% of the total)	-	-	-	-

to view the dividend so distributed  
**Mumbai**  
**August 11, 2012**      **Toll Free No.: 1800 22 1230**

**REGISTERED OFFICE:** UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra West, Mumbai - 400050. For more information please contact the nearest UTI Financial Services Limited (FSL) branch or a UTI Financial Services Limited (FSL) certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor (IFA) for a copy of the Application Form, Statement of Additional Information and Scheme Information Document.

**Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.**

**GUJARAT CARBON AND INDUSTRIES LIMITED**  
Regd. Office: Offitel Towers, 6th Floor, R.C.Dutt Road, Ahmedabad  
**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER**

Sr. No.	Particulars	UNAUDITED 30th JUNE
1	<b>Income from operations</b>	
	Net Sales/Income from Operation	
2	Other operating Income	3.01
3	<b>Total Income from operations</b>	<b>3.01</b>
4	<b>Expenses</b>	
	a) (Increase)/decrease in stock in trade and Work In Progress	
	b) Consumption of raw materials	
	c) Employees Cost	
	d) Depreciation	0.16
	(e) Other Expenditure	2.22
	<b>Total Expenditure (a to e)</b>	<b>2.38</b>
5	Profit/(Loss) from operations before other income, finance costs & exceptional items(1-4)	0.63
6	Other Income	
7	Profit/(Loss) before finance costs & exceptional items(5+6)	0.63
8	Finance costs	
9	Profit/(Loss) after finance costs and interest but before exceptional items(7-8)	0.63
10	Exceptional Items - Prior Period Adj.	0.11
11	Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax (9-10)	0.74
12	Tax expenses	
12	Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax (11-12)	0.74
13	Extraordinary items (net of Tax expense)	
	- Amt. Received on surrender of Gratuity Policies	32.72
14	Profit/(Loss) for the Year(12-13)	33.46
15	Paid-up equity share capital (Face value of Rs.10 each)	1,238.00
16	Reserves Excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year	
17	Earnings Per Share (EPS)	

	excluding 10% of the total expenses relating to continuing operations to be shown separately)	1.71	2.08	0.69	2.77
3	<b>Total expenses</b>	<b>10.45</b>	<b>17.19</b>	<b>10.94</b>	<b>37.89</b>
	<b>Profit / (Loss) from Operations before other income, finance cost and exceptional items (1-2)</b>	<b>(8.31)</b>	<b>(12.45)</b>	<b>(9.04)</b>	<b>(27.44)</b>
4	Other Income	-	0.77	0.02	0.77
5	<b>Profit / (Loss) from ordinary activities before finance costs and exceptional items (3+4)</b>	<b>(8.31)</b>	<b>(11.69)</b>	<b>(9.02)</b>	<b>(26.67)</b>
6	Finance Costs	-	-	-	-
7	<b>Profit / (Loss) from ordinary activities after finance costs and exceptional items (5+6)</b>	<b>(8.31)</b>	<b>(11.69)</b>	<b>(9.02)</b>	<b>(26.67)</b>
8	Exceptional items	-	-	-	-
9	<b>Profit / (Loss) from ordinary activities before tax (7+8)</b>	<b>(8.31)</b>	<b>(11.69)</b>	<b>(9.02)</b>	<b>(26.67)</b>
10	Tax Expenses - Deferred Tax Assets	-	7.63	-	7.63
11	<b>Profit / (Loss) from ordinary activities after tax (9+10)</b>	<b>(8.31)</b>	<b>(4.06)</b>	<b>(9.02)</b>	<b>(19.04)</b>
12	Extraordinary items (Net of tax expenses Rs. Nil)	-	-	-	-
13	<b>Net Profit / (Loss) after tax (11+12)</b>	<b>(8.31)</b>	<b>(4.06)</b>	<b>(9.02)</b>	<b>(19.04)</b>
14	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	138.00	138.00	48.00	138.00
15	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-	-	-	932.43
16	<b>i EPS (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised)</b>				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
16	<b>ii EPS (After extraordinary items) (of Rs.10/-each) (not to be annualised)</b>				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)

**Information for the Quarter ended on 30.06.2012**

**PART II**

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2012	31.03.2012	30.06.2011	31.03.2012
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
<b>A</b>	<b>PARTICULARS OF SHAREHOLDING</b>				
1	Public shareholding: - Number of shares	370,990	370,990	380,000	370,990
	- Percentage of shareholdings	26.88	26.88	79.17	26.88
2	Promoters and Promoters group Shareholding**				
	<b>(a) Pledged / Encumbered</b>				
	- Number of shares	-	-	-	-
	- Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group)	-	-	-	-
	- Percentage of shares (as a % of the total share capital of the Company)	-	-	-	-
	<b>(b) Non-encumbered</b>				
	- Number of shares	1,009,010	1,009,010	100,000	1,009,010
	- Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group)	100.00	100.00	100.00	100.00
	- Percentage of shares (as a % of the total share capital of the Company)	73.12	73.12	20.83	73.12

**Particulars** **Quarter ended 30.06.2012**

<b>B</b>	<b>INVESTOR COMPLAINTS</b>		
	Pending at the beginning of the quarter	-	-
	Received during the quarter	-	-
	Disposed of during the quarter	-	-
	Remaining unresolved at the end of the quarter	-	-

**Notes :**

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11.08.2012 and the Statutory Auditors of the Company have carried out the Limited review of the same.
- The Company has made provision for tax in compliance with the accounting standard relating to accounting for taxes on income ("AS22") which is inclusive of the deferred tax Assets.
- The Company is having single reportable segment as defined in Accounting Standard-17 on 'Segment Reporting' and therefore Segment Reporting is not applicable to the Company. During the period under review, the Company has received listing approval from BSE Limited vide its letter dated 13.06.2012 for 9,00,000 Equity Shares of Rs.10/- each issued and allotted on preferential basis.
- The previous quarter/period figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

**BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS  
FOR FINKURVE FINANCIAL SERVICES LTD.  
Sd/-**

Place : Mumbai  
Date : 11.08.2012

**SACHIN KOTHARI  
EXECUTIVE DIRECTOR**

- Basic and diluted EPS before extraordinary items for the period, for the year to date and for the previous year (Not Annualised)
- Basic and diluted EPS after extraordinary items for the period, for the year to date and for the previous year (Not Annualised)

**UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER**

Sr. No.	Particulars	UNAUDITED
		30th JUN
<b>PARTICULARS OF SHAREHOLDING</b>		
18	<b>Public shareholding</b>	
	- Number of Shares	5,096,000
	- Percentage of shareholding	41.11
19	<b>Promoters and Promoter group Shareholding</b>	
	a) Pledged/Encumbered	
	Number shares	5,654,000
	Percentage of shares(as a % of the total shareholding of promoter and promoter group)	77.81
	Percentage of shares(as a % of the total sharecapital of the company)	45.71
	b) Non-encumbered	
	Numbers of shares	1,620,000
	Percentage of shares (as % of the total shareholding of promoter and promoter group)	22.19
	Percentage of shares (as a percentage of the total share capital of the company)	13.11
<b>INVESTORS COMPLAINTS</b>		
	Pending at the beginning of the quarter	
	Received during the quarter	
	Disposed off during the quarter	
	Remaining unresolved at the end of the quarter	

**NOTES :**

- The above results were recommended by the audit committee and taken on record by the Board on 9, 2012
  - The above results have been subjected to Limited Review by the Statutory Auditors as per the provisions of the Companies Act, 2012.
  - During the quarter there were no Production operations, the suspension of production operations is under review.
  - No provision is made for Interest on certain Intercorporate Deposits amounting to Rs.945.25 Lacs, till previous period Rs.924.50 lacs)
  - Preference shares due for redemption 1-04-2011 and 1-04-2012 have not been redeemed.
  - As a matter of prudence, deferred tax assets has not been recognised for the quarter.
  - The Auditors have stated that they are unable to express an opinion whether the consequent impact on the financial statements. The Auditors have further stated that the statements as may arise towards - (a) Impairment loss as a result of suspension of production operations arising on receipt of pending confirmation / reconciliation of certain debtors, creditors and other companies.
- Management comments pertaining to the quarter ended 30th June, 2012, are as follows:**
- In the opinion of the Management, as there is no cash generating unit currently in operation, impairment loss is not arise.
  - In the view of Management, interest receivable on ICDs are recoverable and the same is being reviewed.
  - Certain old outstanding credit and debit balances have been written back / written off in view of Management's assessment of their settlement. In view of the Management, since the effect has been netted out and adjusted directly to opening balance of reserves.
  - Interest liability on ICDs has not been provided since revised terms are in the process of being reviewed.

Place : Mumbai  
Date : August 9, 2012


@

Technology news, views and analysis that get straight to the  
Consumer, every Monday, and Technology every Tuesday

**Business Standard**

Know More. No Limits

To book your copy, call 1800-11-4300 (toll-free), SMS 'ORD' to 57999  
Log on to www.business-standard.com



नियंत्रित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात खोजचे नंदकिशोर लेंडे, अपेक्षा प्रेम संस्थेचे याशिवाय सेव्ह द चिल्ड्रेन, ममता बहुउद्देशीय संस्था, स्नेह बहुउद्देशीय संस्था आदीचे पंदाधिकारी-कार्यकर्ते याल सहभागी झाले होते.

मिराबाई जयलाल मच्छीरके (५०) रा.खळखडीटोला असे मलेरियाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिराबाईला दोन-तीन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर त्यांच्या परिवाराच्या सदस्यांनी त्यांना सालेकसा करण्याचा सल्ला दिला.

# नी पीक विमा योजना १४ ऑगस्टपर्यंत

गडचिरोली / प्रतिनिधी  
राज्य शासनाने पीक विमा योजनेला १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेतर्गत पिकांचा विमा काढावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भात, सोयाबिन व कापूस पिकांसाठी पीक विमा लागू करण्यात आला आहे. भात पिकासाठी गडचिरोली तालुक्यासह, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, मुलचेरा आणि भामरागडअसे सर्कल ठरविण्यात आले आहे. सोयाबिन व कापसासाठीही सर्कल निश्चित करण्यात आले आहे. भात पिकासाठी विम्याची रक्कम ५३३ रुपये, सोयाबिन पिकासाठी ९ हजार ३०९ व कापूस

## FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED

(Formerly Known as Sanjay Leasing Limited)  
Regd. Office : Office No.114, 11th Floor, Mittal Chambers, Opposite INOX Theatre, Nariman Point, Mumbai 400021.

Un-Audited Financial Results for the Quarter ended on 30.06.2012

PART I		Rs. in Lacs. (Except EPS & No. of Shares)			
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2012 Unaudited	Quarter ended 31.03.2012 Unaudited	Quarter ended 30.06.2011 Unaudited	Year ended 31.03.2012 Audited
	<b>Income from operations</b>				
	(a) Net Sales/Income from Operations (Net of excise duty)	2.14	4.73	1.90	10.45
	(b) Other Operating Income				
	<b>Total Income from operations (net)</b>	<b>2.14</b>	<b>4.73</b>	<b>1.90</b>	<b>10.45</b>
	<b>Expenses</b>				
	(a) Cost of materials consumed				
	(b) Purchase of stock in trade				
	(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and stock-in-trade				
	(d) Employees benefit expenses	4.68	4.54	1.39	10.75
	(e) Depreciation and amortisation expenses	0.05	0.13	0.03	0.26
	(f) Legal and Professional fees	2.05	7.08	3.58	14.74
	(g) Regulatory Fees & Charges	1.96	3.36	5.25	9.37
	(h) Other expenses (Any item exceeding 10% of the total expenses relating to continuing operations to be shown separately)	1.71	2.08	0.69	2.77
	<b>Total expenses</b>	<b>10.45</b>	<b>17.19</b>	<b>10.94</b>	<b>37.89</b>

# बिबट्याच्या हल्ल्यात पाच जनावारे ठार

पुरखेडा / प्रतिनिधी  
 यातील सोनसरी येथील पाच जनावारे बिबट्याने हल्ल्यात ठार झाली. आठ दिवसांपासून येथील घातला दहशतीचे वातावरण आहे. उईके, उध्दव प्रधान, मारगाये, सरपंच दादाजी प्रत्येकी एक गाथ तर गाजभिये यांच्या बैलावर हल्ला करून जनावरांना ठार केले. गेल्या आठ जनावार आहे. बिबट्याच्या अनेक नागरिकांनी आहेत. त्यामुळे रात्रीच्या सोनसरी परिसरातील बाहेर पडणे बंद केले आहे.

वनाधिकाऱ्यांकडे याबाबत वनपाल पठाण तक्रार देई व पशुवैद्यकीय अधिकारी नत्रावरे यांनी घटनास्थळी पोहचून मृत जनावरांचा पंचनामा केला. तसेच जनावरांचा पाच जनावारे बेपत्ता असून जनावरांना बिबट्याने संशय गावकऱ्यांनी नसावे, असा संशय आहे. येथील नागरिक व्यक्त केला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे एकट्याने शेतकरी कामावर जाण्यासही धजावत नाहीत. त्यामुळे या परिसरातील रोवणीची कामे खोळंबली आहेत. जनावरांच्या मालकांना मृत जनावरांच्या आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. बिबट्याचा माजविणाऱ्या वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनसरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

# रिता मुदतवाढ

सादर शास्त्र या अभ्यासक्रमासाठी हे अर्ज मंहाविद्यालयात अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी समितीवर राहणार नसल्याचे समितीने आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे. जाती प्रमाणपत्र पडताळणीविषयी अधिक माहितीकरिता जनसंपर्क अधिकारी राजू पठाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जाती प्रमाणपत्र जाती प्रमाणपत्र ताळणी समिती क्र. १ ने केले आहे.

# अभ्यासक्रमासाठी अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी राहणार नसल्याचे आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे.

जाती प्रमाणपत्र पडताळणीविषयी अधिक माहितीकरिता जनसंपर्क अधिकारी राजू पठाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जाती प्रमाणपत्र जाती प्रमाणपत्र ताळणी समिती क्र. १ ने केले आहे.

**Pinkurve Financial Services Ltd.**  
 Particulars  
 INVESTOR'S COPY  
 Received of Rs. 10/- on account of Shareholding of the company.  
 Notes:  
 1. The above receipt is valid only if it is countersigned by the Director at the time of receipt.  
 2. The Company has no liability towards the shareholder in respect of the amount received on account of shareholding.  
 3. The Company is having single reportable segment as defined in Accounting Standards on Segment Reporting and therefore Segment Reporting is not applicable to the Company.  
 4. During the period under review, the Company has received listing approval from BSE Limited vide its letter dated 13.06.2012 for 9,00,000 Equity Shares of Rs. 10/- each issued and allotted on preferential basis.  
 5. The previous quarter/period figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

Place : Mumbai  
 Date : 11.08.2012

3	Profit / (Loss) from Operations before other income, finance cost and exceptional items (1-2)	(8.31)	(12.46)	(9.04)	(27.44)
4	Other income		0.77	0.02	0.77
5	Profit / (Loss) from ordinary activities before finance costs and exceptional items (3+4)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
6	Finance Costs				
7	Profit / (Loss) from ordinary activities after finance costs and exceptional items (5+6)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
8	Exceptional Items				
9	Profit / (Loss) from ordinary activities before tax (7+8)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
10	Tax Expenses - Deferred Tax Assets		7.63		7.63
11	Profit / (Loss) from ordinary activities after tax (9+10)	(8.31)	(4.06)	(9.02)	(19.04)
12	Extraordinary Items (Net of tax expenses Rs. Nil)				
13	Net Profit / (Loss) after tax (11+12)	(8.31)	(4.06)	(9.02)	(19.04)
14	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-each)	138.00	138.00	48.00	138.00
15	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year				932.43
16	EPS (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised)				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
16	EPS (After extraordinary items) (of Rs.10/-each) (not to be annualised)				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)

## Information for the Quarter ended on 30.06.2012

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2012	Quarter ended 31.03.2012	Quarter ended 30.06.2011	Year ended 31.03.2012
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
<b>A PARTICULARS OF SHAREHOLDING</b>					
1	Public shareholding: - Number of shares - Percentage of shareholdings	370,990 26.88	370,990 26.88	380,000 79.77	370,990 26.88
2	Promoters and Promoters group Shareholding** (a) Pledged / Encumbered - Number of shares - Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group) - Percentage of shares (as a % of the total share capital of the Company) (b) Non-encumbered - Number of shares - Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group) - Percentage of shares (as a % of the total share capital of the Company)	1,009,010 73.12	1,009,010 73.12	100,000 20.83	1,009,010 73.12

## Particulars Quarter ended 30.06.2012

<b>B INVESTOR COMPLAINTS</b>	
Pending at the beginning of the quarter	
Received during the quarter	
Disposed of during the quarter	
Remaining unresolved at the end of the quarter	

- Notes:
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11.08.2012 and the Statutory Auditors of the Company have carried out the limited review of the same.
  - The Company has made provision for tax in compliance with the accounting standards relating to accounting for taxes on income ('AS22') which is inclusive of the deferred tax Assets.
  - The Company is having single reportable segment as defined in Accounting Standards on Segment Reporting and therefore Segment Reporting is not applicable to the Company.
  - During the period under review, the Company has received listing approval from BSE Limited vide its letter dated 13.06.2012 for 9,00,000 Equity Shares of Rs. 10/- each issued and allotted on preferential basis.
  - The previous quarter/period figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS  
**FORKURVE FINANCIAL SERVICES LTD.**  
 Sd/-  
**SACHIN KOTHARI**  
 EXECUTIVE DIRECTOR

Place : Mumbai  
 Date : 11.08.2012

पिकासाठी 9 हजार ५ रुपये निर्धारित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्त्यांनी 9४ ऑगस्टपर्यंत राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकेत भरणा करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अर्जुन तांदळे यांनी केले आहे.

## बिबट्याच्या हल्ल्यात पाच जनावरे ठार

▲ कुरखेडा / प्रतिनिधी  
तालुक्यातील सोनसरी येथील कऱ्यांची पाच जनावरे बिबट्याने गेल्या हल्ल्यात ठार झाली आहेत. आठ दिवसांपासून ट्याने येथील परिसरात लूळ घातला असून रिकांत दहशतीचे वातावरण रले आहे.  
दादाजी उईके, उध्व प्रधान, म मारगाये, सरपंच दादाजी न यांची प्रत्येकी एक गाय तर जी गजभिये यांच्या बैलावर ट्याने हल्ला करून जनावरांना पीच ठार केले. गेल्या आठ सांपासून या परिसरात ट्याचा वावर आहे. बिबट्याच्या ाचे ठसे अनेक नागरिकांनी तले आहेत. त्यामुळे रात्रीच्या ारास सोनसरी परिसरातील रिकांनी बाहेर पडणे बंद केले आहे.

याबाबत वनाधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर वनपाल पठाण व पशुवैद्यकीय अधिकारी नन्नावरे यांनी घटनास्थळी पोहचून मृत जनावरांचा पंचनामा केला. तसेच येथील पाच जनावरे बेपत्ता असून जनावरांना बिबट्याने ठार तर केले नसावे, असा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. येथील नागरिक बिबट्याच्या दहशतीमुळे एकट्याने शेतकरी कामावर जाण्यासही धजावत नाहीत. त्यामुळे या परिसरातील रोवणीची कामे खोळंबली आहेत.  
मृत जनावरांच्या मालकांना शासनाकडून आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी व धुमाकूळ माजविणाऱ्या बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सोनसरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

## गीकरिता मुदतवाढ

महाविद्यालयात अर्ज सादर येतील. त्यानंतर हे अर्ज नोव्हेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालय विभागीय जात ऋणी समितीकडे प्रत्येकी षप्यांच्या शुल्कासह सादर र आहे.  
विद्यार्थ्यांचा जातीचा दावा षपद असल्याचा आणि षप्यास उशीर झाल्यास व ळे संबंधित विद्यार्थ्यांना षीय अभियांत्रिकी, शास्त्र व औषधी निर्माण

शास्त्र या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात अडचण निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी समितीवर राहणार नसल्याचे समितीने आपल्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट केले आहे. जाती प्रमाणपत्र पडताळणीविषयी अधिक माहितीकरिता जनसंपर्क अधिकारी राजू पठाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती वृ. 9 ने केले आहे.

3	Profit / (Loss) from Operations before other income, finance cost and exceptional items (1-2)	(8.31)	(12.46)	(9.04)	(27.44)
4	Other income		0.77	0.02	0.77
5	Profit / (Loss) from ordinary activities before finance costs and exceptional items (3±4)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
6	Finance Costs				
7	Profit / (Loss) from ordinary activities after finance costs and exceptional items (5±6)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
8	Exceptional items				
9	Profit / (Loss) from ordinary activities before tax (7±8)	(8.31)	(11.69)	(9.02)	(26.67)
10	Tax Expenses - Deferred Tax Assets		7.63		7.63
11	Profit / (Loss) from ordinary activities after tax (9±10)	(8.31)	(4.06)	(9.02)	(19.04)
12	Extraordinary Items (Net of tax expenses Rs. Nil)				
13	Net Profit / (Loss) after tax (11±12)	(8.31)	(4.06)	(9.02)	(19.04)
14	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/-each)	138.00	138.00	48.00	138.00
15	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year				932.43
16	EPS (before extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised)				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
16	EPS (After extraordinary items) (of Rs.10/-each) (not to be annualised)				
	(a) Basic	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)
	(b) Diluted	(0.60)	(0.29)	(1.88)	(1.38)

Information for the Quarter ended on 30.06.2012					
PART II					
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 30.06.2012 Unaudited	Quarter ended 31.03.2012 Unaudited	Quarter ended 30.06.2011 Unaudited	Year ended 31.03.2012 Audited
<b>A SHAREHOLDING</b>					
1	Paid-up shareholding:				
	- Number of shares	370,990	370,990	380,000	370,990
	- Percentage of shareholdings	26.88	26.88	79.77	26.88
2	Promoters and Promoters group Shareholding**				
	(a) Pledged / Encumbered				
	- Number of shares				
	- Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group)				
	- Percentage of shares (as a % of the total share capital of the Company)				
	(b) Non-encumbered				
	- Number of shares	1,009,010	1,009,010	100,000	1,009,010
	- Percentage of shares (as a % of the total shareholding of promoter and promoter group)	100.00	100.00	100.00	100.00
	- Percentage of shares (as a % of the total share capital of the Company)	73.12	73.12	20.83	73.12
Particulars		Quarter ended 30.06.2012			
<b>B INVESTOR COMPLAINTS</b>					
Pending at the beginning of the quarter					
Received during the quarter					
Disposed of during the quarter					
Remaining unresolved at the end of the quarter					
<b>Notes:</b>					
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 11.08.2012 and the Statutory Auditors of the Company have carried out the limited review of the same.					
2. The Company has made provision for tax in compliance with the accounting standard relating to accounting for taxes on income ('AS22') which is inclusive of the deferred tax Assets.					
3. The Company is having single reportable segment as defined in Accounting Standard-17 on 'Segment Reporting' and therefore Segment Reporting is not applicable to the Company.					
4. During the period under review, the Company has received listing approval from BSE Limited vide its letter dated 13.06.2012 for 9,00,000 Equity Shares of Rs. 10/- each issued and allotted on preferential basis.					
5. The previous quarter/period figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.					
<b>BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS FOR FINKURVE FINANCIAL SERVICES LTD.</b>					
Sd/- <b>SACHIN KOTHARI EXECUTIVE DIRECTOR</b>					
Place : Mumbai Date : 11.08.2012					